

शासकीय आश्रमशाळांमधील इ.५ ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना संगणक अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्याकरिता खाजगी संगणक संस्थेची निवड करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.शाआशा-२००७/प्र.क्र.८६/का.१३
मंत्रालय, मुंबई -३२.
दिनांक :- १९ जून, २००८

- वाचा :- १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.शाआशा-२००३/प्र.क्र.१२३/का.१३, दिनांक ३०/१/२००४
- २) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा-२००७/प्र.क्र.१७/का.८(१), दिनांक १८/१०/२००७
- ३) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.शाआशा-२००६/प्र.क्र.८६/का.१३, दिनांक १४/१/२००८
- ४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा-२००७/प्र.क्र.१७/का.८(१), दिनांक ०४/०४/२००८

प्रस्तावना :- शालये शिक्षण विभागाने इ.५ वी ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना संगणक विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. तेव्हा शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना संगणक विषयाचे प्रशिक्षण आवश्यक असल्यामुळे खाजगी संस्थांची प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याअनुषंगाने संदर्भाधिन दि.१४/१/२००८ चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तथापि २८८ माध्यमिक आश्रमशाळांना यापुर्विच १७२८ संगणक संच वाटप करण्यात आलेले आहेत. तेव्हा सदर संगणक संचाचा उपयोग उपरोक्त प्रशिक्षणासाठी करण्याचे अनुषंगाने दि.१४/१/२००८ चा शासन निर्णय अधिक्रमीत करुन खालीलप्रमाणे शासन सुधारित निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :- आदिवासी विकास विभागांतर्गत सन २००७-०८ मध्ये ५४९ शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून सदर शाळांमधील इ.५ वी ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने विहित केलेल्या अभ्यासक्रमावर प्रशिक्षण देण्यासाठी खाजगी संगणक संस्थांकडून शासन विहित कार्यपद्धतीनुसार खुल्या बाजारातून दरपत्रके मागवून त्याद्वारे प्रशिक्षणासाठी संस्थेची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देत आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत २८८ माध्यमिक आश्रमशाळांमध्ये प्रत्येकी ६ याप्रमाणे १७२८ इतक्या संगणक संचाचे वाटप केले आहे. तेव्हा उपरोक्त १७२८ संच प्रत्येक शाळेत १५ संच याप्रमाणे फेरवाटप करून ११५ माध्यमिक आश्रमशाळांमध्ये संगणक विषय शिकविण्यासाठी / प्रशिक्षणासाठी पुरेसे संच उपलब्ध करून देण्यात यावे. अशा ११५ शाळांना संगणक विषय शिकविणे / प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने शासन विहित कार्यपद्धतीने दर पत्रके मागवून सुयोग्य संस्थेची नियुक्ती करण्यास शासन मान्यता देत आहे. सदर नियुक्ती खालील अटींच्या आधिन राहून करण्यात यावी.

अटी :-

१. शालेय शिक्षण विभागाने इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण असावे.
२. संगणक विषय शिकविणे / प्रशिक्षण देणेसाठी दरपत्रके मागवितांना संस्थेचा/व्यक्तीचा पूर्व इतिहास तसेच बाजारामध्ये संस्थेची/व्यक्तीची असलेली प्रतिमा विचारात घेऊन सुयोग्य संस्थांन/व्यक्तीं कडून दरपत्रके मागवून संस्थेची/व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावी.
३. दरपत्रके सादर केलेल्या संस्थेस /व्यक्तिस संगणक प्रशिक्षणाचा कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असावा.
४. दर पत्रके मागवितांना उपरोक्त ११५ शाळांची यादी निश्चित करून ती जाहीर करावी.
५. शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रशिक्षणासाठी जिल्हानिहाय वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांची/व्यक्तींची निवड करण्यात यावी. आवश्यक असल्यास एका जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या संस्थांची/व्यक्तींची निवड करण्यात यावी.
६. उपरोक्त दर पत्रके मागवितांना प्रती विद्यार्थी प्रतीमहा मुलभूत दर रुपये ५०/- निश्चित करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.
७. दरपत्रके मागवितांना संस्थाचालक किंवा व्यक्ति यांची शैक्षणिक आर्हता किमान बी.एस्सी (कॉम्प्युटर) / पदविका (कॉम्प्युटर) अथवा तद्सम असावी किंवा त्यांना अशी संस्था चालविण्याचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा व संस्थेजवळ प्रशिक्षण व दुरुस्ती देखभालीकरिता पुरेसे मनुष्यबळ असावे.
८. तीन वर्षांसाठी संस्थेस/व्यक्तिस हे काम देण्यात येईल व काम समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांपर्यंत मूदतवाढ देण्याचा विचार कराता येईल. स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य देण्यात यावे.
९. शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे संगणक संच आहे त्या स्थितीत उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांची दुरुस्ती व प्रशिक्षण काळात देखभालीची जबाबदारी नियुक्त संस्थेची राहिल.

१०. तसेच पुरेशा पॉवर बँकअपच्या व्यवस्थेसह संगणक कक्ष उभारण्याचा खर्च शासन करेल. त्याबाबतच्या खर्चाचा तपशील संस्थेने प्रकल्प मंजूरीपूर्वी मंजूरीसाठी देणे आवश्यक राहिल.
११. रुपये ५० प्रती विद्यार्थी प्रती माह मध्ये संगणक देखभाल, दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य व सॉफ्टवेअर देखभाल यांचा समावेश राहिल.
१२. एक वर्षामध्ये फक्त ९ महिन्यांचे (दिवाळी व उन्हाळी सुट्टी वगळून) प्रशिक्षण ग्राह्य धरण्यात येईल.
१३. प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, पुस्तके, सॉफ्टवेअर इत्यादि संस्थेनी किंवा प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीने उपलब्ध करून द्यावे.
१४. संस्थेने किंवा व्यक्तीने ५० हजार रुपयांची बँक गॉरटी किंवा ठेव/बचत पत्र इत्यादिची हमी संबंधित अपर आयुक्तांकडे ठेवावी.

उपरोक्त ११५ माध्यमिक आश्रमशाळांमधील इतर माध्यमिक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक विषय शिकविणे / प्रशिक्षण देण्यासाठी उत्सुक संस्थांकडून दरपत्रके मागवून सुयोग्य संस्थेची खालील अटीच्या आधिन राहून नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अटी :-


१. शालेय शिक्षण विभागाने इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण असावे.
२. शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रशिक्षणासाठी जिल्हानिहाय प्रशिक्षण संस्थांची /व्यक्तींची निवड करण्यात यावी. आवश्यक असल्यास एका जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या संस्थांची / व्यक्तींची निवड करण्यात यावी.
३. दरपत्रके मागवितांना संस्थाचालक / व्यक्ती यांची शैक्षणिक आर्हता किमान बी.एस्सी (कॉम्प्युटर) / पदविका (कॉम्प्युटर) अथवा तद्सम असावी किंवा त्यांना अशी संस्था चालविण्याचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा व संस्थेजवळ / व्यक्तींकडे प्रशिक्षण व दुरुस्ती देखभालीकरिता पुरेशे मनुष्यबळ असावे.
४. प्रशिक्षण संस्थेस /व्यक्तीस प्रत्येक शाळेत १५ संगणक संच उपलब्ध करून द्यावे लागतील.
५. प्रशिक्षणासाठी आवश्यक संगणक, प्रिंटर, अनुषंगिक साहित्य तसेच साधारण ८ तासासाठी आवश्यक पॉवर बँकअप यंत्रणा उभारणे तसेच त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी नियुक्त संस्थेची / व्यक्तींची राहिल.

६. एक वर्षामध्ये फक्त ९ महिन्याचे (दिवाळी व उन्हाळी सुट्टी वगळून) प्रशिक्षण ग्राह्य धरण्यात येईल.
७. संस्थेने किंवा व्यक्तीने ५० हजार रुपयांची बँक गॉरटी किंवा ठेव/बचत पत्र इत्यादीची हमी संबंधित अपर आयुक्तांकडे ठेवावी.
८. निवड झालेल्या संस्थेस /व्यक्तीस तीन वर्षांसाठी हे काम देण्यात येईल व काम समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांपर्यंत मूदतवाढ देण्याचा विचार कराता येईल. यासाठी पुरेशी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य देण्यात यावे.

सदर योजना कर्यान्वित करण्याची आवश्यक ती कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यानी सत्वर करावी.

हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०६१९१४१९५०००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने


(आ.मु.अंस्वले)
उप सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर

निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.